



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-क

वर्ष ४, अंक ९]

गुरुवार ते बुधवार, मार्च १५-२१, २०१८/फाल्गुन २४-३०, शके १९३९

[पृष्ठ २

[किंमत : रुपये ६.००]

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ्यांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क), जिल्हा दंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

मंत्रालय (विस्तार), मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ फेब्रुवारी २०१७.

क्रमांक साखर- १११७/प्र.क्र. ११६/नापु-१९.—भारत सरकार, ग्राहक बाबी, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, ग्राहक बाबी विभाग, नवी दिल्ली यांच्याकडून **असाधारण राजपत्र**, भाग-२, खंड-३, उप खंड (i) मध्ये दिनांक ८ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रकाशित झालेली अधिसूचना खालीलप्रमाणे पुनर्प्रकाशित करण्यात येत आहे :—

ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय

(अन्न व सार्वजनिक वितरण विभाग)

नवी दिल्ली, दिनांक ८ फेब्रुवारी २०१८.

आदेश

जी.एस.आर.(ई).—जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ (१९५५ चा १०) च्या विभाग ३ मधील तसेच साखर (नियंत्रण) आदेश, १९६६ च्या कलम ५ मधील दिलेल्या अधिकारांचा वापर करून केंद्र शासन असे निदेश देते की, कोणताही साखर उत्पादक साखरेचा कोणत्याही प्रकारचा साठा पुढील मर्यादेपेक्षा जास्तीचा साठा खालील दिलेल्या महिन्यांच्या अखेरपर्यंत ठेवणार नाही :—

(अ) फेब्रुवारी, २०१८ अखेर उत्पादकांकडे जानेवारी, २०१८ अखेर उपलब्ध असलेल्या एकूण साठ्याच्या ८३% पेक्षा कमी नसेल इतका + फेब्रुवारी, २०१८ अखेर उत्पादित झालेला साखर साठा-फेब्रुवारी, २०१८ मध्ये निर्यात केलेला एकूण साखर साठा.

(ब) मार्च, २०१८ अखेर उत्पादकांकडे फेब्रुवारी, २०१८ अखेर उपलब्ध असलेला एकूण साठ्याच्या ८६% पेक्षा कमी नसेल इतका + मार्च, २०१८ अखेर उत्पादित झालेला एकूण साखर साठा-मार्च, २०१८ मध्ये निर्यात साखर साठा.

(क) प्रत्येक वैयक्तिक साखर उत्पादकाकडील एकूण साखरेच्या साठ्याची गणना खालीलप्रमाणे करण्यात येईल :—

“ महिन्याच्या १ तारखेच्या सुरुवातीचा साठा + त्या महिन्यामधील साखरेचे एकूण उत्पादन त्याच महिन्यात कारखान्यातून विकलेली एकूण साखर-त्याच महिन्यात निर्यात केलेली एकूण साखर ”

३. तसेच, साखर (नियंत्रण) आदेश, १९६६ मधील कलम १५ मधील अधिकारांचा वापर करून केंद्र सरकार वरील साठा मर्यादेच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेशांना प्राधिकृत केले आहे.

४. हा आदेश **राजपत्रात** प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून लागू होईल.

[एफनं. १(६)/२०१६-एस.पी.-i]

सुभाषिश पांडा,

सह सचिव.

भा. बा. पाटील,

उप सचिव.